



June 17, 2022

BSE Limited

Corporate Relations Department
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001.

Scrip code: 532859

National Stock Exchange of India Limited

“Exchange Plaza”,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051.

Symbol : HGS

Dear Sirs,

Sub: Notice published on transfer of equity shares to IEPF

Please find enclosed copies of the Notice published in newspapers, i.e. Business Standard and Sakal on Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund related to unpaid/unclaimed interim dividend for the FY 2015-16.

Thanking you,

Yours truly,

For **Hinduja Global Solutions Limited**

Narendra Singh
Company Secretary

Encl : As above

HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED

Regd. Office: Hinduja House, No. 171, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018. India. Telephone: 91-022-2496 0707, Fax: 91-22-2497 4208, Website: www.teamhgs.com
Corporate Office: Gold Hill Square Software Park, No. 690, 1st Floor, Hosur Road, Bommanahalli, Bengaluru - 560 068. India. Telephone: 91-80-4643 1000 / 4643 1222

Corporate Identity Number:L92199MH1995PLC084610



HINDUJA GROUP

APPOINTMENTS



RECRUITMENT NOTICE

Notice for Recruitment of IT Professionals for IT-AcCoE in Bank of Baroda
Bank of Baroda, one of India's largest Banks is looking for experienced IT Professionals for the positions of Data Scientist & Data Engineers for the Bank's Analytical Centre of Excellence (ACoE).
 Join India's International Bank for a challenging assignment and become a part of its growth.

Post	Vacancies	Nature of Engagement	Remuneration
Dy. Vice President - Data Scientist	2	Contractual Engagement for a period of 5 years, with annual performance review. Renewable subsequently at the option of the Bank as per the requirement.	Remuneration will be offered based on candidate's qualifications, experience, overall suitability, last drawn salary & market benchmarks and shall not be a limiting factor for suitable candidates.
Asst. Vice President - Data Scientist*	6		
Dy. Vice President - Data Engineer*	2		
Asst. Vice President - Data Engineer	4		

* Please note that the Bank may modify the number of vacancies depending on its requirement.
 Eligibility criteria (age, qualification & experience), requisite fees and other details are available on Bank's website. Interested candidates are advised to visit the Bank's website www.bankofbaroda.in -> Career Page -> Current Opportunities -> Recruitment of IT Professionals (IT-AcCoE) for further details.
 Candidates are advised to go through the detailed advertisement, ensuring their eligibility and other details before applying and remitting fees.
 Any addendum/ corrigendum/ modification shall be notified only on the Bank's website
Date for filling Online Application & Payment of Fee : 17.06.2022 to 07.07.2022 (23:59 hours).

Place: Mumbai
Date: 17.06.2022

CHIEF GENERAL MANAGER (HRM)

पंजाब नैशनल बँक
punjab national bank

Circle Sastra Centre, Mumbai City - 181A, 18th Floor, Maker Tower, E-Wing, Cuffe Parade, Mumbai - 400005. Tel: 022-41027302 Email:cs6041@pnb.co.in

CORRIGENDUM

Refer Proclamation of Sale Notice from office of the recovery officer-1, Mumbai DRT No 01 in the account of M.S. Superstar at Biltmore Rd. Ptd. Suburban, Maharashtra, Business Standard, Free Press Journal and NavShiksha on 15.06.2022. **Still parking No 01** is allotted on ground floor to the property mentioned at Sr. No.02. Which was inadvertently missed in the description. The other details in the notice will remain unchanged.

Date: 16.06.2022
 Place: Mumbai

Seal **Sd/-**
Authorised Officer

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED
 TATAPOWER.DDL
 Regd. Office: NDL House, Hudson Lines, Kinrossway Camp, Delhi, 110 009
 Tel: 66112222, Fax: 27468242, Email: TPDDL@tatapower-dl.com
 CIN No.: U40198DL2001PLC11526; Website: www.tatapower-dl.com

NOTICE INVITING TENDERS
 TATA Power-Delhi invites tenders as per following details:

Tender Enquiry No. Work Description	Estimated Cost/EMD (Rs.)	Availability of Bid Document	Last Date & Time of Bid Submission/ Date and time of Opening of bids
TPDDL/PMD/Tender/Power/ Purchases-2022-23/03 Notice inviting bids for Purchase of up to 200 MW RTCP/Power cover from basis for the period of 16.08.2022 to 15.10.2022.	As per Guidelines for short term procurement of power notified by the Ministry of power as amended from time to time.	17.06.2022	04.07.2022, 15:00 Hrs to 04.07.2022, 15:30 Hrs

Complete tender and corrigendum document is available on our website www.tatapower-dl.com -> Vendor Zone -> Tender/ Corrigendum Documents

Contracts - 011-66112222

पंजाब नैशनल बँक
punjab national bank

Information Technology Division, HQ, 5, Sansad Marg, New Delhi - 110 001
 (Email ID: itdhw@pnb.co.in; Phone: 011-23114522)

TENDER NOTICE

Punjab National Bank invites online Bids (both technical and commercial) from eligible bidders for RFP for Empowerment of Vendor for Supply Installation & Maintenance of Biometric Authentication Solution.

Interested bidders may visit our e-Procurement website <https://etender.pnbnbt.in> or <http://www.pnbnbt.in> for downloading the detailed RFP document. The Bids are required to be submitted online using digital certificates (Signing & Encryption) through our e-Procurement system. Last date for online bid preparation and hash submission is **04-07-2022** at 16:00 hrs. and bid submission is **05-07-2022** at 14:00 hrs.

All future communications related to RFP will be updated on our websites <https://etender.pnbnbt.in> and <http://www.pnbnbt.in>.
Asst. General Manager

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the ledger File No. H-81 021161 Containing 76 Shares of the Company Hinduja Global Solutions Limited (the "Company") is held by **MR. SUDHIR KAPADIA** has been reported lost / stolen and that the application for issue of Duplicate Share Certificates in respect thereof has been made to **ULTRATECH CEMENT LTD.** to whom if any objection against issue of such Duplicate Share Certificates should be made within 14 days from the Date of Publication of this Notice.
 Date: 17.06.2022
Sd/-
Place: Mumbai MR. SUDHIR KAPADIA

S. E. RAILWAY TENDER

Tender Notice No: CKP-SOUTH-22-23-07, Dated: 15.06.2022. Divisional Railway Manager, SECR, Chakraborty, Kolkata, West Bengal, India. Tender is invited for on behalf of the President of India invites E-Tenders against Open Tender. Manual offers are not allowed against the tender and any such manual offer received shall be ignored. Name of Work: In-Situ Reconditioning of CMS Crossing by using Translaminar Robotic Welder under the jurisdiction of DEN/SOUTH/CKP/BJMD-CX in Chakraborty Division, Tinsukia. It will work like an IO, EMD: ₹ 2,04,000.00; Cost of Tender Form: ₹ 0.00; Date of Opening: 14.07.2022. The tender can be viewed at Website <http://www.reps.gov.in>. The tenderers/bidders must have Class-II Digital Signature Certificate must be registered under an REPS Portal. Only registered tenderer/bidder can participate in e-tendering. All relevant documents must be uploaded at the time of participating in e-tendering. **PR-223**

hgs
HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED
 CIN: L92199MH1995PLC084610
 Regd. Office: Hinduja House, 71, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018
 Tel: +91 22-2496 0707 | E-mail id: investor.relations@teamhgs.com | Website: www.hgs.co

NOTICE
 Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund

NOTICE is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2015, as amended, ("the Rules"), Hinduja Global Solutions Limited ("the Company") is required to transfer equity shares in respect of which dividend has not been claimed / encashed by the Member(s) for seven consecutive years (from the date of its transfer to the Unpaid Dividend Account) to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF"). Accordingly, the equity shares which corresponds to the interim dividend for Financial Year ("FY") 2015-16 paid by the Company and which remained unpaid / unclaimed for a period of seven consecutive years (from the date of its transfer to the Unpaid Dividend Account) would be transferred to IEPF in the third week of September, 2022. In compliance with the Rules, relevant information has been sent to the concerned Members, requesting them to claim said unpaid/unclaimed interim dividend for FY 2015-16. In case, the Company does not receive any response for encashment of aforementioned dividend from the concerned Members on or before August 31, 2022, the Company shall transfer the related equity shares to IEPF in the third week of September, 2022, in compliance with the Rules.

The Company has also uploaded details of such Members whose shares are liable to be transferred to IEPF on its website at www.hgs.co under the Investors' Shareholders may verify the details of unencashed dividend and equity shares liable to be transferred to the demat account of IEPF Authority.

The members may further note that the details made available by the Company on its website shall be deemed to be adequate notice for issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

The concerned Members may note that upon transfer of such equity shares to the IEPF, no claim shall lie against the Company in respect of unpaid/unclaimed dividend amounts and the equity shares transferred by the Company to IEPF. However, pursuant to the provisions of the Act and the Rules, the concerned Member(s) can claim the transferred shares along with the unpaid / unclaimed dividend amount(s) from the IEPF Authority for which details and will be available at www.iepf.gov.in

In case of any clarification / assistance in this regard, the concerned Member(s) may contact the Company's Registrar and Transfer Agent, i.e., KFin Technologies Limited at 1800 309 4001 or inward@kfintech.com or the Company at investor.relations@teamhgs.com

For Hinduja Global Solutions Limited
Sd/-
Narendra Singh
 Company Secretary

Place: Mumbai
 Date: June 16, 2022

PR-223
NT No: ST-CON-ROU-JSG-AUTO10, Dated: 14.06.2022. Tender is invited by Dy. CSTE/Con/HQ/GRC, for and on behalf of the President of India for the following work **Name of Work:** Design, Manufacturing, Supply, Erection, Installation, Testing and Commissioning of Automatic Signalling in Kanhabhadra-Durga Section with the provision of Electronic Interlocking System for Auto Signalling (Auto Sig. EI) with Dual MSDAC and Alteration/Modification in existing Interlocking System of the all Station and their concerned Schemes etc. The Electronic Interlocking System of Automatic - Sectional Group (Auto EI Relay) shall work like an IO, EMD: ₹ 2,04,000.00; Cost of Tender Form: ₹ 0.00; Date of Opening: 14.07.2022. The tender can be viewed at Website <http://www.reps.gov.in>. The tenderers/bidders must have Class-II Digital Signature Certificate must be registered under an REPS Portal. Only registered tenderer/bidder can participate in e-tendering. All relevant documents must be uploaded at the time of participating in e-tendering. **PR-223**

REGIONAL OFFICE MUMBAI BORIVALI
Aml Centre 2 Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Mumbai (E)-400 093, Maharashtra

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Proviso to Rule 8 (e) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002

NOTICE is hereby given to the public and the Guarantor (s) that the below mentioned immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the Constructive Possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to **Union Bank of India** from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder:-

Sr. No.	Branch	Name of the Borrower & Description of Property	1) Reserve Price (R.P.) 2) Earnest Money Deposit (E.M.D.)	3) Mode of Payment of E.M.D. 4) Extension of Bid & Bid Incremental Amt.	5) Debt Due	6) Encumbrance Possession - Symbolic / Physical
1	Bhayander East Branch	1) Bhuzdi Fashion (name) 2) Yarcha Sharma (name) 3) Santosh Shyam Sunder Sharma (name) 4) Vishnu Kumar Sharma (name) 5) Sharad S. Sharma All that flat premises bearing No. 305 on the third floor, B Wing, Having a built-up area of 46.46 sq. mtr. in the society known as "Saraswati Market Co-operative Housing Society Ltd" having Regd. No. TNA / (TNA) / HSE / (TC) / 6787 / 1993-94 at Navghar Cross No. 3 (North), Bhayander (E) Taluka & Dist. Thane-401105, on the plot of land bearing old Survey No. 179, New Survey No. 62, Hissa No. 10, 11 in the revenue Vill of khari, Bhayander (E) Tal. / Dist. Thane within the Registration Dist. and sub-Dist. of Thane & within the jurisdiction of Mira-Bhayander Municipal Corporation. * BOUNDRIES : *On the North : Road / Saraswati Building No. 02 *On the South : A wing / Jay Amber Tower; *On the East : Navghar Cross Road No. 03; *On the West : Saraswati Market Building No. 04	₹ 3750,000/-	a) The amount can be credited to A/c. No. 04521980050000, IFSC Code UBIN0904554 or through DD in favour of Union Bank of India, Bhayander East Branch.	₹ 1,69,382.90 plus further interest, cost and expenses	SYMBOLIC
2	Mira Branch	Mr. Shahid Syed All that flat premises bearing No. 407, on Forth floor, having built up area 31.97 sq. mtr. thereabout in the society known as "Haji Yusuf Manzil CHS. Ltd", having Regd. No. TNA/(TNA)/HSE/(TC)/17640/2006-2007; Naya Nagar Branch (East), Tal. & Dist. Thane-401107 on the piece and parcel of land bearing Old Survey No. 520, New Survey No. 57 Hissa No. 2 (p) situated lying and being in the Revenue Village Bhayander, within the jurisdiction of Mira Bhayander Mahanagar Palika. * BOUNDRIES *On the North: Dream Acres; *On the South: Road; *On the East: Residential Building; *On the West : Darul Hasher CHSL.	₹ 23,39,000/-	a) The amount can be credited to A/c. No. 5825019800500000, IFSC Code UBIN0558257 or through DD in favour of Union Bank of India, Mira Road Branch.	₹ 2,107,374.95 plus further interest, cost and expenses	SYMBOLIC
			₹ 3,75,000/-	b) ₹ 20,000/-		
			₹ 2,33,900/-	b) ₹ 20,000/-		

Date and time of Auction : 20.07.2022 between 11.00 a. m. to 2.00 p. m. with unlimited extension of 10 Minutes, i.e. the end time of e-auction will be extended by 10 minutes each time if bid is made within the last 10 minutes before closure of auction

Date & Time of inspection of property for intending purchasers : 12.07.2022 (During 11.00 a. m. to 2.00 p. m.)

Details of encumbrance over the Property, as known to Bank: Not known to Bank.

The Refundable EMD 10% of Reserve Price shall be payable by interested bidding through NEFT / RTGS / Funds Transfer on or before 19.07.2022 in account mentioned above in Column Union Bank of India above mentioned branch through IFSC Code mentioned above by DD / Pay order favouring Union Bank of India, Branch mentioned above.

For action related queries e-mail to sarfaisa@unionbankofindia.com or Contact : 1) For Bhayander Branch - Mrs. Daxa Mahesh Talankar Cont. No: 996797498, Union Bank of India Bhayander East Shop No. 5 & 6A1 & B1 Chandresh Heights, Jeeva Park, Bhayander East Thane-401015
 2) For Mira Road Branch - Mr. Sandeep Kumar Cont. No.: 8968952003, Union Bank of India, Mira Road Branch, Jeeva Park, Near to Silver Park, Opp Hatkesh Industries, Mira Bhayander Road, Mira road East, Dist:Thane-40107; RO, Borivali - Contact: Ms. Roshni Tarnekar Cont. No. : 919081010099 & Mr. Jitendra Ramawat, Contact No. : +91 6377919458

Bidders are advised to visit the Bank's Website www.unionbankofindia.com for detailed terms and conditions of e-auction sale and other details before submitting their bids for taking part in the e-auction. Bidder may also visit the above mentioned service Provider.

The terms and conditions of sale shall be strictly as per the Provisions of the Security Interest Rules (Enforcement) Rules, 2002, Please refer to the link provided in <https://www.mtccommerce.com/auction/home/ibpi/index.jsp>

Note :- This may also be treated as notice U/A 8(6) / Rule 9(i) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower/s and guarantor/s of the said loan about the holding of E-Auction Sale on the above mentioned date. If their outstanding dues are not repaid in full.

For Registration and Login & Bidding Rules visit <https://www.mtccommerce.com/auction/home/ibpi/index.jsp>

Place: Mumbai
 Date: 17.06.2022

Sd/-
Authorized Officer, Union Bank of India

#BSMorningShow

Infocus

How will a 15% hike in airfares affect the travel industry?

Today's Special

What is Shankar Sharma's investment strategy in a bear market?

Market Insight

Why is US Fed's 75-bp rate hike not enough to calm the markets?

Get the answers in today's episode

Visit mys.in/MorningShow or scan this code to watch.

Business Standard MORNING SHOW

Mon - Fri | 8am

bsindia bsindia business-standard.com



